

## NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LTD.

Correspondence Office :

79, Nagindas Master Road, 3rd Floor, Bhagyodaya Building, Fort, Mumbai - 400 023.

Tel.: 022-3023 5731 / 022-3023 5727

Fax: 022-3020 1364 E-mail: ncl.research@gmail.com

Registered Office : 19, Krishna Colony, Mahanagar, Lucknow - 226006

August 27, 2022

The Deputy Manager
Department of Corporate Services
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Ref: Scrip Code 530557

Sub: Newspaper advertisement pertaining to 37th Annual General Meeting

Respected Sir or Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to 37<sup>th</sup> Annual General Meeting to be held on 20<sup>th</sup> September 2022 at 11.30 AM through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM). The advertisements were published in English and Marathi newspapers on 27<sup>th</sup> August 2022.

This information will also be hosted on the Company's website, at www.nclfin.com

Thanking You,

Yours truly,

For NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED

GOUTAM BOSE DIN: 02504803

MANAGING DIRECTOR

Enclosed: As stated above



# हिताचीकडून गणेश चतुर्थीनिमित्त एसी आणि रेफ्रिजरेटर्सवर आकर्षक ऑफर्स

अभिनव

योजना

जाहीर सूचना

माझे अशील श्री. राजेंद्र भास्कर नारकर हे

खोली क्र.२७, चाळ क्र.२३, पित्रुकृपा चाळ,

मिराशी नगर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागे,

दवाखाना पथ, कांजुरमार्ग (पुर्व), मुंबई-

४०००४२ (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ)

या जागेचे एकमेव मालक आहेत. माझे

अशिलांनी सदर मालमत्ता श्री. सेबास्टीयन

अब्राहम यांच्याकडून दिनांक ५ जानेवारी, २०११

रोजीच्या विक्री करारनामानुसार खरेदी केली होती.

माझे अशील हे सदर मालमत्तेचे मालक आहेत

आणि त्यांच्याकडे ताबा आहे आणि आता

त्यांना सदर मालमत्ता वरदायनी सहकारी पतसंस्था

मर्यादित, मुंबई यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी

तारण ठेवण्याची इच्छा आहे. मी याद्वारे अन्य

व्यक्ती किंवा संस्थेकडून याबाबत दावा, अधिकार,

हक्क, हित असल्यास त्यांनी माझ्याकडे संपर्क

करावा/सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा)

दिवसात लेखी स्वरुपात सर्व संबंधित

दस्तावेजांसह खाली नमुद वकील किंवा वरदायनी

सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई यांच्याकडे

कळवावे. सदर सचना प्रकाशन तारखेपासन

१४ (चौदा) दिवसानंतर कोणताही दावा प्राप्त

सही/-

ॲडव्होकेट कांचन पी. नलावडे

२३/२७, पित्रु कृपा चाळ, मिराशी नगर,

अंकुर हॉस्पिटलजवळ, कांजुरमार्ग (पुर्व),

मुंबई-४०००४२.

द्रध्वनी क्रमांक - ०२२-२२००८४४८

सही/-

(सनिता रावते)

कार्यकारी अभियंता

दक्षिण मंबई विद्यत विभाग.

सा.बा.विभाग, मंबई.

भाडे थकबाकी आणि

दंडाची रक्कम

वर्षे भाडे + दंड

, वर्षे भाडे + दंड

१३ वर्षे भाडे + दंड

र वर्षे भाडे + दंड

४ वर्षे भाडे + दंड

वर्षे भाडे + दंड

र वर्षे भाडे + दंड

७ वर्षे भाडे + दंड

९ वर्षे भाडे + दंड

वर्षे भाडे + दंड

८ वर्षे भाडे + दंड

वरिष्ठ व्यवस्थाप

ठिकाण: मुंबई

दिनांक:२७.०८.२०२२

झाल्यास विचारात घेतला जाणार नाही.

मुंबई, दि.२६ : जॉन्सन कंट्रोल्स-हिताची एअर कंडिशनिंग इंडिया लिमि टेडने आगामी सणासुदीच्या हंगामातील विक्रीवर भारतीय बाजारपेठेत मोठी वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एअर कंडिशनर्स तसेच रेफ्रिजरेटर्सवर अनेक आकर्षक सणाच्या ऑफर्स हिताचीने सादर केल्या आहेत. कंपनी भारतात हिताची रेफ्रिजरेटर्सचाही व्यापार करते. आम्ही मागणीत मोठी वाढ होईल याची अपेक्षा करत आहोत आणि आगामी सणासुदीच्या हंगामाबाबत खूप आशावादी आहोत. ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही

जाहीर सूचना

माझे अशील श्री. अक्षय मधुसुदन देसाई, र/ठि.

१६/ए, ओम सिद्धराज को-ऑप.हौ. सोसायर्ट

लि., काजुपाडा हिल, बोरिवली (पुर्व), मुंबई-

४०००६६ यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत

असे की, माझे अशिलांचे वडील श्री. मधुसुदन

ज्ञानदेव देसाई हे माझे अशिलांची आई श्रीमती माय

मधुसुदन देसाई यांच्यासह फ्लॅट क्र.३०१, बी विंग

३रा मजला, सुयोग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

लि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.३९५, टीपीएस

३, १९वा रस्ता, लिंक रोड, बोरिवली (पश्चिम)

मुंबई-४०००९१ या जागेचे आणि अनुक्रमांक

१२१ ते १२५ (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र

क्र.२५ चे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे संयुक्त

मालक होते (यापुढे सदर सोसायटीचे भांडवल

सदर श्री. मधुसुदन ज्ञानदेव देसाई यांचे मुंबई, महाराष्ट्र

राज्य येथे दिनांक २६.०१.२०२० रोजी निधन झाले

माझे अशिलांचे वडील श्री. मधुसुदन ज्ञानदेव देसाई

यांचे अन्य इतर कायदेशीर वारसदार असल्यास

त्यांनी त्यांचे दावा दस्तावेजी पुराव्यांसह खाली

स्वाक्षरीकर्त्याकडे सचना प्रकाशनापासून १५

दिवसात माझे कार्यालय श्री. जगदीश त्र्यंबक

डोंगरदिवे, वकील व नोटरी, (भारत शासन), प्लॉट

क्र.एडी-२३२, खोली क्र.१८, श्री मंगल

कोहौसोलि., गोराई२, बोरिवली (पश्चिम), मुंबई-

ठिकाण: मुंबई दिनांक:२७.०८.२०२२

सही/

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय

दक्षिण मुंबई (विद्युत) सा. बां. विभाग, मुंबई

बांधकाम भवन, १ ला मजला, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-०१.

ई निविदा सुचना क्र. ३० सन २०२२-२३

कार्यकारी अभियंता दक्षिण मुंबई (विद्युत) विभाग, सा. बां. विभाग, मुंबई फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून

विद्युत अनुज्ञापतीधाकर कंत्राटदाराकडून खालील कामाकरिता प्रारुप बी-१ नमून्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा

मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in येथून डाऊनलोड करण्यात यावी. तसेच

निविटा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता दक्षिण मंबई (विद्युत) विभाग, सा.बां. विभाग, मुंबई यांना राखु-

कामाचे नाव: 1) Est. No. CR-MH-Hill-841-2022-23. Providing digital Conference system

**ई-निविदा उपलब्ध कालावधी** : दिनांक २९.०८.२०२२ दुपारी १३.०० पासून ते दिनांक १३.०९.२०२२ रोजी दुपारी

**ई-निविदा उघडणे व ठिकाण** : दिनांक १४.०९.२०२२ रोजी दुपारी १४.०० नंतर अधीक्षक अभियंता (वि), मुंबई

कामाचे नाव: 2) Est. No. CR/NVB/001/2022-23 Providing fully comprehensive maintenance

for servicing digital conference system with voting control, camera control

**ई-निविदा उपलब्ध कालावधी** : दिनांक २९.०८.२०२२ दुपारी १३.०० पासून ते दिनांक ०५.०९.२०२२ रोजी दुपारी १३.०० वाजेपर्यंत

**ई-निविदा उघडणे व ठिकाण** : दिनांक ०६.०९.२०२२ रोजी दुपारी १४.०० नंतर अधीक्षक अभियंता (वि), मुंबई प्रादेशिक विद्युत

(सदर निविदासूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबसाईटवरती कळविण्यात येईल.)

केनरा बैंक Canara Bank 📣

Nitions Syndicate

क्षमालया, ३७, पाटकर हॉल लाईन्स समोर, न्यु मरीन लाईन्स, मुंबई, महाराष्ट्र-४०००२०

लॉकर भाड्याची थकबाकी व दंड रक्कम मागणी सूचना आणि लॉकर उघडण्याची सूचना

(भाडेकरूने लॉकरचे भाडे भरण्यात कसूर केल्यास)

तम्हाला कळवत आहे की तम्ही आमच्यासोबत केलेल्या सेफ डिपॉझिट लॉकर भाड्याच्या कराराच्या संदर्भात. आम्ही तम्हाला नोंदणीकत पत्रे पाठवली होतं

ज्यामध्ये तुम्ही कराराचे नूतनीकरण करू इच्छित नसल्यास लॉकर स्वाधीन करण्याची विनंती केली होती, जी आमच्याकडे वितरीत न झालेली आणि/किंवा आल

् तुम्ही अद्याप आमच्या भाड्याच्या कराराचे नूतनीकरण करण्याच्या विनंतीचे पालन केले नाही किंवा भाड्याची थकबाकी जमा करून लॉकर स्वाधीन करा. म्हणू

ु आम्ही तुम्हाला विनंती करतो की या सूचनेच्या तारखेपासून **सात** दिवसाच्या आत भाड्याने कराराचे नूतनीकरण करा किंवा भाडे आणि दंडाची थकबाकी ज

करून लॉकर स्वाधीन करावे कपया लक्षात देवा की तस्ही तमे करण्यात अयशस्त्री झाल्यामळे आम्हाला **दिनांक ०३.०९.२०२२ रोजी स.११.३०वा**. त्य मरी

सुचना न देता केले जाईल. कृपया लक्षात घ्या की लॉकरच्या सामुग्रीवर बँकेने लॉकरशी संबंधित खर्च, भाडे आणि इतर आनुषंगिक खर्चासाठी बँकेला देय रकमेव

धारण केले आहे. सदर धारणाधिकाराचा वापर करताना, वस्तूंची सार्वजनिक लिलावात किंवा खाजगी विक्री दलाल, लिलावदार किंवा अन्यथा **दिनांक** 

**०९.०९.२०२२ रोजी दुपारी १.००वा.** किंवा त्या दिवशी विक्री ठेवणे शक्य नसल्यास, त्यानंतरच्या कोणत्याही सोयीस्कर तारखेला तुम्हाला नवीन सचना

विक्रीची रक्कम खर्च, भाडे आणि इतर आनुपंगिक खर्चासाठी बँकेकडे देय असलेल्या रकमेसाठी नियुक्त केली जाईल आणि जर काही अतिरिक्त असेल तर ते तुमच्य

१०४. मेहता कोर्ट. गिल्डर लेन.

बी/१०, अरविंद कुंज, तारदेव रोड,

पत्ताः २-११०२ ए रिया पार्क, प्रथमेश

कॉम्प्लेक्स, निरादेसाई रोड, अंधेरी(पू),

५४/१४०५, आदर्शनगर, वरळी,

पत्ताः २-१ला मजला. रुम क्र. ९.

नवजीवन सोसायटी, लॅमिंग्टन रोड,

५१ शिवलाल मोतीलाल मॅन्शन, चौथा

मजला, फ्लॅट क्र.५१, लॅमिंग्टन रोड

द्वाराः उत्तम सी. खुशलानी, १६/१३,

नवजीवन सोसायटी, लॅमिंग्टन रोड,

१३/४१, नवजीवन सोसायटी,

देसाई रोड, कंबाला हिल

टेलिफोन एक्सचेंज,मुंबई -७

लॅमिंग्टन रोड, मुंबई-७

समोर, पूर्व, मुंबई-७.

मंबई -४०० ००७

मुंबई-४००००८

मुंबई -४०० ००७

मुंबई-४००००२६

लॅमिंग्टन रोड, मुंबई-४०० ००८

बी-९०१, तिरुपती अपार्ट, भलाभाई

-पत्ताः २ - ईश्वरदास मॅन्शन जवळ गमदेवी

शक्ती सदन, सी /४०६, चौथा मजला,

१९५ सत्तार इमारत, ग्रँट रोड स्टेशन

१८०/सी, सिद्दिकीब्राही मॅन्शन, ४था

जला, रूम क्र.२०, लॅमिंग्टन रोड,

१/११०, रामदर्शन इमारत, नवजीवन

पोस्ट ऑफिस समोर, के.के. मार्ग,

सी/८ पार्वती मॅन्शन, लॅमिंग्टन रोड,

प्रभादेवी, मुंबई <sup>-</sup>४०० ०२५

मंबई -४०० ००८

मुंबई -४०० ०३४

मुंबई-४०००५३

मुंबई -४०० ००८

मंबई -४०० ००८

मुंबई -४०० ००८

नावावरील सस्पेन्स खात्यात जमा केले जाईल ज्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. तथापि, विक्रीमुळे तूट निर्माण झाल्यास अशा तुटवड्या भरण्य

लाईन्स शाखेत लॉकर उघडण्यास भाग पाडले जाईल आणि लॉकर तोडणे शक्य नसेल तर त्या दिवशी किंवा त्यानंतरची कोणतीही सोयीस्कर तारीख तुम्हाला

2)\_कार्यकारी अभियंता दक्षिण मुंबई (विद्युत) विभाग, सा. बां. विभाग, मुंबई फोर्ट, मुंबई, कार्यालयातील

3) कामाच्या करारनाम्यात पोस्ट कालिफिकेशन क्रायटेरिया समाविष्ट केलेला आहे.

system & language interpretation system installed at Assembly Hall, Council Hall & central Hall at Navin Vidhan Bhavan, Mumbai. (Period 12 month). (5th Call)

alongwith LED Video wall in the cabinet hall at GB Varsha Malbar Hill, Mumba

जगरीण संबक्तात होंगरित

वकील व नोटरी (भारत शासन

४०००९२ येथे कळवावे.

मेल पत्ता : elsouthmumbai.ee@mahapwd.gov.in

. ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारण्यात येणार नाही.

अंदाजित किंमत रुपये : 1.30.62.668/-

प्रादेशिक विद्युत मंडळ, सा.बां. विभाग मुंबई.

अंदाजित किंमत रुपये : 1.40.73.852/-

सचन फलक.

जा. क्र. : काअ/दमविवि/नि.लि./३३१३/२०२२

आरओसी-२०२२-२३/क्र-५/С२५७९

खालील संकेतस्थळावर ई-निविदांची सर्व माहिती उपलब्ध आहे

1) https://mahatenders.gov.in

लॉकरची थकबाकी आणि दंडाची थकबाकी असलेल्या भाडेकरूंची यादी:

११७

२७

१४७

२६५

१०१

333

342

भाडेकरुंची नावे

भावती एस. शेट्टी

संवंतीदेवी के गोवानी

अर्जुन पी ताहिलरमाणी व

मलेश ए ताहिलरमाणी

कंचन एम बोहरा व

विष्णु सी खुशालानी व

त्रेया व्ही खुशालानी

दत्तात्रय नायक व

दय दामोदर नायक

नाजू दराबशा दादिना

भावेश प्रकाश भन्साली / वासंत

विमला विजयकुमार जैन व

शकुंतला देवी एस बाफण

व सुखीराज एच. बाफणा

विजय कुमार जैन

गै भन्साली / सोनाली पी भन्साली

पूनम पी परब

बन्शीधर के नागपाल, पूनम बी

ागपाल व संगिता बी. नागपाल

मंडळ, सा.बां. विभाग मुंबई.

दिनांक : १८.०८.२०२२

देता केली जाईल.

लॉकर

सीबीएस क्र

१२३००७८२६३६१

१२३००७८२६३८७

१२३००७८२६४२३

१२३००७८२५७९७

१२३००७८२७२८८

१२३००७८२७३१

१२३००७८२७५९६

१२३००७८२७६४४

१२३००७८२७८९१

१२३००७८२८२०

दिनांक : २७.०८.२०२२

शेअर्स)

एअर कंडिशनर्स तसेच रेफ्रिजरेटर्सवर ग्राहकांसाठी ॲड-ऑन व्हॅल्यू म्हणून आखली आहे. या ऑफर ग्राहकांपर्यंत सणाच्या आकर्षक ऑफर्स तयार केल्या आहेत. आम्ही प्रस्थापित तसेच उदयोन्म ुख बाजारपेठेतील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यास सक्षम आहोत, असे हिताची एअर कंडिशनिंग इंडिया लिमि टेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरमीत सिंग म्हणाले.

हिताची कूलिंग अँड हीटिंग इंडियाने उत्कृष्ट गुणवत्ता, प्रगत तंत्रज्ञान, अजेय कामगिरी आणि दीर्घायुष्य उत्पादनांसाठी ग्राहकांमध्ये चांगल्या ब्रॅंड रिकॉलसह विशेष नाव कमावले आहे. आमच्या सणाच्या ऑफर

येतात. आमच्या सणाच्या मोहिमेच्या यशाबद्दल आम्हाला खूप विश्वास आहे आणि आमच्या उत्सवाच्या मोहिमेच्या मीडिया स्ट्रॅटेजीवर जोरदार प्रयत्न आशा आहे, असे सिंग पुढे म्हणाले.

देण्यासाठी हिताचीने आपल्या एअर आणि रेफ्रिजरेटर्सच्या कंडिशनर्स विस्तृत श्रेणीसाठी सणाच्या अप्रतिम ऑफर्सची

पार्श्वभूमीवर आमच्या विक्रीच्या केले आहेत. ब्रॅंडने त्याच्या ग्राहकांसाठी आकडेवारीत चांगली वाढ होण्याची त्याच्या जागतिक दर्जाच्या एअर आणि रेफ्रिजरेशन कंडिशनिंग सणाच्या उत्साहाला चालना उत्पादनांवर विस्तारित वॉरंटी, कॅशबॅक ऑफर आणि सुलभ इएमआय ऑफरसह सादर केल्या आहेत. या सणासुदीच्या हंगामात घर आणि एसी आणू पाहणाऱ्या

पोहोचण्यासाठी

ब्रॅंडने

जाहिराती आणि नवीन-युगाच्या

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for 50 Equity Shares of face value Rs.10/- as detailed below of ABBOTT INDIA LTD., standing in the name of MOHAMMED KHALEEL AHMED has been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate Certificate for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office, ABBOTT INDIA LTD, 3-4 CORPORATE PARK SION-TROMBAY ROAD, MUMBAI – 400 071, within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

p	.,	ertificate No. Distinctive Nos. No.of Shares			
Folio No.	Certificate No.	Distinctive N	los.	No.of Shares	
		From	То		
A00549	86	57586	57610	25	
A00549	86	8144725	8144749	25	
1			Total	50	
Place : Mu	ımbai		Name of Sh	areholder	
Date: 27	7.08.22		Mohammed	l Khaleel Ahmed	

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, बसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. द्रर.:०११२-४९२६७००० टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००, ई-मेल:cuslomer.care@herohfl.com, वेबसाइंट:www.herohousinggfinance.com, सीआचएन:यु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८ संपर्क पत्ता: इमारत क्र.०७, २रा मजला, कम्युनिटी सेन्टर, वसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकार्र आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वरं असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप ारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान जनतेम मचना देण्यात येत आहे की. अधोहम्ताक्षरितांनी मदर कायदााचे कलम् ८ महवाचिता मिक्यरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालीर नेर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे.

वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार प्रतिभत ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

कज खात	कजदार/कायदशार वारसदार/	मागणा सूचना ताराख/ एकूण दय	ताबा
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक
HHFMUMHOU	आनंद वसंत वव्हाळ व	१७.०५.२०२२ रोजी	२३.०८.२०२२
20000006680	शर्मिला आनंद वव्हाळ	<b>₹.</b> १४,४४,१५७/-	
ातिभव मालम्बा	/स्थातर मालमना /तासा मालमनेने त	யி⊐∙ சகுப் கூற்கு பெய்கள்	धेनफळ ४६०

चौ.फ. बिल्टअप क्षेत्र (सामायिक क्षेत्रासह समाविष्ट) (४२.७६ चौ.मी.). सार्थक पार्क म्हणन ज्ञात इमारत जमीन सर्व्हे क्र.९९, हिस्सा क्र.३, क्षेत्रफळ ४८० चौ.मी., मौजे आजदे-गोलवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१ आणि **चतुसिमा: उत्तरेस:** प्रवेश रस्ता; **पुर्वेस:** गणेश कृपा इमारत; **दक्षिणेस:** श्री अष्ठविनायक दर्शन इमारत: **पश्चिमेस:** चाळ.

तिकाणः ताणे दिनांक: २७.०८.२०२२

सही/- प्राधिकृत अधिकारी हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित

### **GCM CAPITAL ADVISORS LIMITED**

CIN: 1.74110MH2013PLC243163
Regd. Office: 805, Raheja Center, 214, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400021
Tel: +91 22 2204 9995, Email: gencap@gmail.com; Website: www.gemcap.com

Notice of 9th Annual General Meeting (AGM)

Notice is hereby given that the 9th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, the 20th day of September, 2022 at 12.30 P.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with the SEBI Circular No. SEBI/HO/CFD, CMD2/CIR/P/022/56 Zdetd May 13, 2022 and other applicable provisions of the Companies Act 2013 and Circulars issued by Securities & Exchange Board of India (SEBI). Members will be provided with the facility to attend the AGM through electronic means provided by the National Securitie Depository Ltd. (NSDL). Members may access the same at <a href="https://www.evoting.nsdl.com/">https://www.evoting.nsdl.com/</a>

The electronic copy of AGM Notice together with Annual Report 2021-22 will be sent only b electronic mode to those members whose email id is registered with the Company/Dep Registrar Share Transfer Agent of the Company in accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circular. These documents shall also be available on the Company website link <a href="http://www.gcmcap.com/annualreport.html">http://www.gcmcap.com/annualreport.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.gcmcap.com/annualreport.html">www.bseindia.com</a>. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notic

of 9th Annual General Meeting either remotely (during remote e-voting period) or during the AGN when window for e-voting will be activated on instructions of the Chairman). If your email address is registered with the Company/Depository, the login credentials for remot

ביייטנים מייינים ביייטנים ביייטנים בייטנים בייטנים בייטנים בייטנים בייטנים בייטנים בייטנים ee-voting are being sent on your registered email address. Please take note that same login credentials will be required for participating in the AGM through Video Conferencing and voting on Resolutions during the AGM.

If your email address is not registered, you are requested to get the same registered/updated b following the procedure given below -

Members holding shares in demat form can get their email id registered by contacting their respective depository participant (DP).

Members holding shares in physical form may register their email address and mobile numbe with Company RTA S. K. Infosolutions Private Limited (the RTA) by sending an email request at the email ID <a href="skcdlip@gmail.com">skcdlip@gmail.com</a> along with signed and scanned copy of the request letter providing the email address and mobile number, self-attested copy of PAN Card and copy of PAN Ca Share Certificate for registering their email address and receiving Annual Report, AGM Notic and the e-voting instructions.

voting instructions shall also be provided in the Notice of AGM which will be made a he Company website www.gcmcap.com and on BSE website www.bseindia.com

> For GCM CAPITAL ADVISORS LIMITED NehaSara

Place : Mumbai Date: 25<sup>th</sup> August 2022 Company Secretary & Compliance Office

(7) Indoso

## इंडोको रेमेडीज लिमिटेड

सीआवएन : एल८५१९०एमएच१९४७पीएलसी००५९१३ नोंदणीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८. द्र:: +९१ २२ ६२८७१०००/६८७९, ई-मेल: compliance.officer@indoco.com, वेबसाइट: www.indoco.com सूचना

सुचन।
याद्वारं कळिलण्यात येते की कंपनीची पंच्याहतरावी वार्षिक सर्तसामाएण सामा (एजीएम ) गुफ्वार हिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी
१०. ३० भारतीय प्रमाण बेळेबुस्मा स्टिडीओ कॉन्फरिसीं (व्हीसी ) / अन्य मान्यताप्रास हुन्कगण्य माध्यमे (ओएडीएम) यांच्या माध्यमार्ग्त,
कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तर्जुर्वीना अनुसकत तसेच त्यासह वाचा सामान्य परिचक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत १ प्रीयल
२०२०, १७/ २०२० दिनांकीत १३ घोटा १००० २०/ २०२० दिनांकीत ५ मे २०२०, ००/ २०२१ दिनांकीत १३ व्योवारी २०१४,
१९/ २०२१ दिनांकीत ८ डिकीय २०२४ आणि ००/ २०२२ दिनांकीत ५ मे २०२२ वांच्या अनुसार, ची परिचक कांपरिट व्यवहार माजात्वर
(एससिए) योनी वार्षेक्त की अहेत, आरोप परिचक क्रमांक सेवी / एबचो / सीएजडी / सीएसडी १४ ओवाअवार / पी १०२० /७ ६ दिनांकीत
१२ मे २०२०, सेवी / एबचओ / सीएफडी / सीएसडी १४ सीआवार्श / पी १०२१ ११ ११ दिनांकीत १४ वांचेना १०२१ आणि सेवी ११ में २०२०, सबते | एचओ | साएकडा / साएगडा १ साआवजार | पा | २०२१ | ११ दिनाकात १९ जीनवारा २०२१ आणि सब / एचओ | सीएणडी | सीएगडी १ सीआवजार | पी | २०२२ | २६ दिनांकीत ३ मे २०२२, जी सिस्सुरीट औं इस्मत्रेज बोर्ड ऑफ इडिंग यांनी (सेची) जारी केली आहेत ( यापुढे सर्वांचा एकत्रित उद्घेख परिपत्रके असा करण्यात येणार आहे ), यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण समेच्या पूचनेत उद्घेखित विषयाकुष्य होणार आहे. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना आणि वार्षिक अहवाल अशा समासदांन १२ अगांग्ट२ २०२१ ठोड इत्येक्ट्रॉक्ट साध्यामतुत निर्मिक सेकता आहे ज्या समासदांच इ मेत तराशिक कंपनी जिस्सुर, आणि शेजर ट्रास्क्य एक्ट्रस् / डिपॉडिस्टी पार्टीसिस्ट्रस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. आणि ही प्रक्रिया उपरोद्धीवता परिपन्नकाच्या अनुसार पूर्ण करण्यात आली आहे

वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.indoco.com येथे तसेच लिंक इन टाइम इंडिय प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ येथे तसेच भांडवली बाजाराची संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.con वेथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत येथ उपलब्ध करून रेण्यात आलं आहत. कंपमी कालेज आलेल्या तातुर्दी तसेच त्यासह वाचा कंपनीच ( मॅनेजमेंट अँड एँडमिनिस्ट्रेगन ) नियम कंपनी काला रे थे कलाम १०८ मध्ये मध्य करणात आलेल्या सुधारणा आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशनस अँड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स ) नियम १०९६ चा नियम १० आणि स्वार्टी केवेल केव धुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सुविधा यांच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नेर्घारित करण्यासाठी कट ऑफ तारीख १५ सप्टेंबर २०२२ निर्धारित करण्यात आली आहे.

दूरस्थ इ मतदान कालावधीला रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०.०० वाजता) प्रारंभ होणा असून ही प्रक्रिया बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी (भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता) संपुष्टात येणार आहे. य बेळेनंतर दूरस्थ इमतदान प्रारूप एलआयआयपीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येणार आहे आणि वरील प्रमाणे नमूद केलेली तारीर आणि बेळेनंतर सभासदांना दृख्य इ मतदान करण्यास अनुमती दिली जाणार नाही. असे सभासद, जे व्हीसी / ओएव्हीएम योंच्या माध्यमातू-सर्वसायरण सभेला अस्थित राहणार आंदत आणि ज्यांनी वार्णिक सर्वसायरण सभेच्या पूर्वी दृस्य इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमादूर वार्णिक सर्वसायरण समेच्या यूवेनते मुन्न केलेट्या विषयांच्या सर्वतमाचा हुक बजावलेला नाही किंवा तथा तथा स्वस्थाय nही असे सभासद वार्षिक सर्वेसाधारण<sup>े</sup> सभेच्या दरम्यान इ मतदान सुविधेचा अवलंब करून मतदानाचा हक बजावू शकतील. असे सभासव ज्यांनी वार्षिक सर्वधाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रिकेच्या माध्यमातून वार्षिक सर्वधाधारण सभेच्या सूचने नमूद केलेल्या विषयोष मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् मात्र त्यांना सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद विषयावर एखाद्या सभासदाने एकत नदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करता येणार नाही. अशा व्यक्ती ज्यांची नावे डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पस्तिवे भाणि लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत, असेच सभासद दूरस्थ इ मतदान सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच इ मतदान सविधेचा अवलंब करण्यास पात्र असतील

२ तत्कान सुन्वरचा अवलब कल्प्यास पात्र असलाल. अशीच्यक्ती, बी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीकडून इलेक्ट्रोनिक पद्धतीने निर्मामित कल्प्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे सभार झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच ९५ सप्टेंबर २०२२ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर त्यांनी तांग इत आय / युक्त आयडी आणि पासवर्ड प्राप्त कल्प्याची प्रक्रिया जाणून चेण्यासाठी ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील मुद्दा क्रमांक २९ मंद्रभे ध्याता

. इस्थ इ मतदान प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान यांची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सभासदांनी ७५ च्या वार्षि सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील मुदा क्रमांक २७ आणि ३० (सी) चा संदर्भ घ्यावा. रूपस्थ इ मतदान प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या संदर्भात कोणत्याः

विकराच्या शंका अमतील तर सभासदांनी ०२२ - ४९१८ ६००० या क्रमांकाच संपर्क साथाया किया https://instavole.linkintime.co.ii या संकेतस्थळावर हेल्प सेक्शन मध्ये असलेले क्रिकेंटली आस्वड केश्वन्स आणि इंस्टाव्होट इ मतदान मॅन्युअल चा संदर्भ घ्यावा. " व्यक्तिगत समभागधारकांच्या बाबतीत / ज्या सभासदांकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात आहेत आणि ज्यांना डिपोझिटरीज म्हणजेच एनएसडीएर

/ सीडीएसएल यांच्या माध्यमातून लॉग इन करताना तांत्रिक समस्या येत असतील तर त्यांनी खालील प्रमाणे नमूद केलेल्या हेल्पडेस्क शी संप साधावा.			
लॉग इन प्रकार	हेल्प डेस्क तपशील		
व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात एनएसडीएल यांच्या माध्यमातून आहेत :	ज्या सभासदांना लॉग इन संदर्भात तांत्रिक समस्या आहेत असे सभासद एनएसझीएल हेल्प डेस्क यांच्यात्री evoling@nsdl.co.in येथे विनंती पाठवृन किंवा टोलोडी क्यांका : १८०० १०२० १९० आणि १८०० २२ ४४ ३० या क्रमांकायर संपर्क साधू शकतात.		
व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात सीडीएसएल यांच्या माध्यमातून आहेत :	ज्या सभासदांना लॉग इन संदर्भात तांत्रिक समस्या आहेत असे सभासद सीडीएसएल हेल्प डेल्क यांज्याशी helpdesk.evoting@cdslindia.com थेथे विनंती पाठवून किंद्रा ०२२- २३०५७३८ किंद्रा ०२२- २३०५८५४२- ४३ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.		

दांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाही चा समावध्यक्त करणाच पनामा अरपल स्वत्यत्वा आहा आगण यहां मानास्थाना आचार ३ नरा प्रस्तारा करणावक्त गायणावृत करणा नाहार असे सभामत दूरम् इनतान किंवा वार्षिक मर्वसाभाग्या सभेच्या दरम्यान इनतान पदतीने, युग्ते वार्षिक सस्यामाणा सभेची सूचन देनांकीत ७ जून २०२२ मधील नोट्स मध्ये नमूद केलेल्या पदती आणि प्रक्रियेचा अवलंब करून मतदान करू शकतात किंवा याआधी वृत्तपत्रार देनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली वार्षिक सर्वसाभाग्या सभेची सूचना पाह् शकतात.

ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत असे सभासद आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी ७५ ची वार्षि सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत ७ जून २०२२ मधील नोट्स मध्ये नमूद केलेल्या पद्धती आणि प्रक्रियेचा अवलंब करून करू शकतात किंठ पाआधी वृत्तपत्रात दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाह शकतात. सचनेसह कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर https://www.indoco.com/annual-reports

75annualreport2021-22.pdf. वर उपलब्ध आहे. इंडोको रेमेडीज लिमिन्टकरि ग्राहकांसाठी, कंपनीने निवडक मॉडेल्सवर २५९९ रूपये किमतीपासून सुरू होणाऱ्या नो कॉस्ट इएमआय आणि सुलभ फायनान्ससाठी इएम आयसारख्या सुलभ ऑफर सादर केल्या आहेत.

नमुना क्र.आयएनसी-२६

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(५)(अ) प्रकरणात आणि

ो. अम्बर रोडवेज् प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: आर सी १४, अंबेवाडी बाबु गाडिवाला चाळ ३, साई बाबा मंदिराजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, मुंबई-४०००९९.

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०**५ मे,** २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात** न्थलांतरीत<sup>ँ</sup> करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ अंतर्गत क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय श्चिम क्षेत्र, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, पत्ता: १००, एव्हरेस्ट, ५वा मजला, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयः आर सी १४, अंबेवाडी बाबू गाडिवाला वाळ ३, साई बाबा मंदिराजवळ, पश्चिम द्रुतगर्ती महामार्गाजवळ, मुंबई-४०००९९ येथे पाठवावे.

अम्बर रोडवेज् प्रायव्हेट लिमिटेडकरिता

संचालव संजय पटेल

डीआयएन:0२३८०३६९

नमुना क्र.युआरसी-२

## कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

- १) येथे सचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **डेल्टा सिनर्जी एलएलपी** या मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील कंपनी निबंधक यांच्याकडे अर्ज करण्याचे नियोजित आहे.
- २) कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: निवासी, व्यावसायिक, निवासी व व्यावसायिक इमारतींचे बांधकाम तसेच आतील रस्ते इत्यादी बांधण्याची कामे.
- ३) नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-दुकान क्र.२, रूप अपार्टमेंट, एस.व्ही. रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.
- ४) येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात कंपनी निबंधक, १००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत २७ ऑगस्ट, २०२२

ठेकाण: मुंबई

दिनांक: २७.०८.२०२२

अर्जदारांचे नाव डेल्टा सिनर्जी एलएलपी

#### NOTICE

NOTICE is hereby given Mr. Sanjay Shridhar Dumbre is the lawful owner of Shop no. 12, adm 210 Sq. Ft. Built up area, Yashawant Co-Operative Housing Society Limited, Panchpakhadi, Kisan Nagar no.1, Wagle Estate, Thane Who has approached IDFC FIRST Bank Ltd, for creation of mortgage of the said shop in favour of the Company.

This is to put on records that vide Indenture of Agreement for sale dated 02/12/1990 Yashwant Co-operative Housing Society Limited sold shop no. 12 to Mr. Sanjay Shridhar Dumbre and Share Certificate no. 3/142 issued by Yashawant Co-Operative Housing Society Limited in the name of Mr. Sanjay Shridhar Dumbre dated 12/01/2013 thus, any person having any claim against or to said shop by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing along with supporting documents to the below mentioned address within Fourteen days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim and the same if any will be considered as waived.

MUMBAI Dated this 27th August 2022

M/s. G. H. Shukla & Co. Jitendra Gulab Shukla (Advocate & Notary) Office no. 30, 3<sup>rd</sup> Floor, Islam Bldg., Opp. Akbarallys Men's, V. N. Road, Fountain, Mumbai-400 001.

## **NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED**

CIN: L65921MH1985PLC284739 Regd. Office: Bhagyodaya Building, 3rd Floor, 79, N. M. Road, Fort, Mumbai-400 023 Tel: +91 22 2270 3249, Email: <u>ncl.research@gmail.com</u>; Website: <u>www.nclfin.com</u> Notice of 37th Annual General Meeting (AGM)

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, the 20th day of September, 2022 at 11.30 A.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Circulars issued by Securities & Exchange Board of India (SEBI). Members will be provided with the facility to attend the AGM through electronic means provided by the National Securities Depository Ltd. (NSDL). Members may access the same at https://www.evoting.nsdl.com/

The electronic copy of AGM Notice together with Annual Report 2021-22 will be sent only by electronic mode to those members whose email id is registered with the Company/Depositories Registrar Share Transfer Agent of the Company in accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circular. These documents shall also be available on the Company website link <a href="http://www.nclfin.com/annual-reports.html">http://www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as on the BSE website <a href="https://www.nclfin.com/annual-reports.html">www.nclfin.com/annual-reports.html</a> as well as we Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of

Methods will be desired to east trief in our executions in the boarded so that in the control of the desired to a 37th Annual General Meeting either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting will be activated on instructions of the Chairman). If your email address is registered with the Company/Depository, the login credentials for remot

בייסנים בייסנים בייסנים בייסנים בייסנים אינות נוים בייסנים בי

If your email address is not registered, you are requested to get the same registered/updated by following the procedure given below -

Members holding shares in demat form can get their email id registered by contacting the espective depository participant (DP).

Members holding shares in physical form may register their email address and mobile number with Company RTA ABS Consultants Private Limited (the RTA) by sending an email request at the email ID <a href="support@purvashare.com">support@purvashare.com</a> along with signed and scanned copy of the request letter providing the email address and mobile number, self-attested copy of PAN Card and copy Share Certificate for registering their email address and receiving Annual Report, AGM Notice and the e-voting instructions.

voting instructions shall also be provided in the Notice of AGM which will be made available he Company website <u>www.nclfin.com</u> and on BSE website <u>www.bseindia.com</u>.

For NCL Research & Financial Services Limited

Date: 25<sup>th</sup> August 2022

Company Secretary & Compliance Office

#### 🍿 लिंक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लि. सीआयएन:एल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७० **नोंदणीकृत कार्यालयः** वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८.

PAN:AAACL4374K | GSTIN:27AAACL4374K1Z9 दूर.:९१-२२-२३०२७९०० | फॅक्स:९१-२२-२३०७७२३१ | Scrip Code No.505320 वेबसाईट:www.lynxmachinery.com | ई-मेल:cosec@lynxmachinery.com

#### ६१वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना . हेपनीच्या सदस्यांची ६१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११:३०वा

व्हेडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) ६१व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचा व्यवहार करण्यासाठी शारीरिक कोरमची उपस्थिती न ठेवता आयोजित केर्ल

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे निया २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसा कंपनीने ६१व्या एजीएममध्ये विषय विमर्षीत करण्यासाठी सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन विद्युर नतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) मत देण्यासाठी सदस्यांना सविधा दिली आहे.

ई-मतदान बंधवार, १४ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. सरू होईल आणि शक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ रोर्ज . प्रथ्या.५.००वा. समाप्त होईल. रिमोट ई-मतदान सुविधेला वरील तारखेनंतर परवानगी दिली जाणार नाही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा कंपनीच्या ६१व्या एजीएममध्ये मत देण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख ९ सप्टेंबर. २०२२ आहे.

कंपनीने ६१व्या एजीएमच्या दिवशी वेन्य ई-वोटिंग सेवा दिलेली आहे. जे भागधारक रिमोट ई-वोटिंग कालावधीर मत देऊ शकणार नाहीत ते ६१व्या एजीएममध्ये वेन्यु ई-वोटिंगने मत देऊ शकतील.

मायक्रोसॉफ्ट टीमद्वारे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे ६१व्या एजीएममध्ये जाण्यासाठी सदस्यांना सुविधा दिली जाते **लिंक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेड मायक्रोसॉफ्ट टीम्स मिटींगच्या ६१व्या एजीएम** संभेमध्ये व्हीसीमार्फ मदस्य एजीएमला उपस्थित राहण्यासाठी व्यासपीठाचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात ज्या सदस्यांना मोबाइल किंवा लॅपटॉपवर लिंक टाईप करायचा आहे त्यांची संपूर्ण लिंक आहे httos://bit.ly

3AJqbUI रिमोट ई-मतदान/स्थळ ई-मतदान आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची विस्त प्रक्रिया एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान केली गेली आहे. दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरह

सदस्य ६१व्या एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंतु त्यांना ६१व्या एजीएमवर पुन्हा मत देण्यास परवानगी दिल जाणार नाही. कंपनीच्या वार्षिक अहवालासह ६१व्या एजीएमची नोटीस विद्यत पद्धतीने कंपनीच्या सर्व भागधारकांना पाठविल ोली आहे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी सहभागींमध्ये नोंदणीकृत आहेत. हे कंपनीच्य

<u>www.lynxmachinery.com</u> वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाइटव देखील उपलब्ध आहे. ई–मतदानासंदर्भात कोणतीही शंका असल्यास. कपया www.evotingindia.com व . इपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी मदत विभाग व सदस्यांसाठी ई-मतदान आणि ई-वॉटिंग युजर मॅन्युअल, मदत विभागांतर्गत भेट द्या किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल लिहा किंवा दूर्घ्वनी क्रमांक १८००२००५५३३. मंडळाच्या आदेशान्वर

लिक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लि.करित सही/ प्रद्युम्न जजोदीय MR. USMAN ISHAQUE KAULARIKAR

PUBLIC NOTICE

residing at Flat No C-210 Geeta Darshan Geeta Nagar Phase-1. Near Sai Petrol Pump, Mira Bhayandar Road, Mira Road (E) Thane-401107 holding Original Share Certificate No 40 Registration No 140, of Flat No C-210 Geeta Darshan, Geeta Nagar Phase-1, Near Sai Petrol Pump, Mira Bhayandar Road, Mira Road (East) Thane-401107 in the name of MRS. FATIMA SHAIKH has been lost/misplaced dated 10/08/2021 and its complaint has been odged with Naya Nagar Police Station bearing Lost Report No. 19611-2022 dated 25/08/2022 and the holders of the said shares has applied to the said society to ssue of duplicate Share Certificate.

Any person having any claim may lodge their objection to the issue of duplicate Shar Certificate within period of 15 days from the date of publication of this notice. Date: 27/08/2022

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public enlarge by our client, **Nisar Ahmed M.**I. **Shaikh**, that presently our client is he owner of Flat No. 602, on the Sixth Floor, Wing - B, in the Building nown as Sita Smruti & Societ known as Sita Smruti Co-op. Hsg Soc. Ltd., Situated at Lodha Complex, Mira Road (E), Dist. Thane 401107, (hereinafter referred as the **"Said Flat"**). Initially the said Flat was jointly purchased by 1) Mrs. Zahida Nisar Shaikh & 2) Mr. Nisar Ahmed M. I. Shaikh, whereas Late Mrs Zahida Nisar Shaikh expired on 01/04/2021, leaving behind him (1) our client Nisar Ahmed M. I. Shaikh -(Husband), (2) Firdaus Nisar Ahmed Shaikh - (Daughter) & (3) Falak Nisar Shaikh - (Daughter) as his surviving legal heirs.

Whereas the heirs (1) Firdaus Nisar Ahmed Shaikh - (Daughter) & (2) Falak Nisar Shaikh - (Daughter released and relinquished their right itle and interest in respect of the said Flat in favour of our client Nisai Ahmed M. I. Shaikh, herein making our client as the present owner of the said Flat.

Our client, through this Notice, hereby called upon the public enlarge that any person having any claims or right title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion hereof by way of inheritance, share sale, purchase, mortgage, lease, lien icense, gift, attachment, or encumbrance howsoever or otherwise shall lodge their respective claims a our office having address as mentioned below within 15 (Fifteen days from the date of publication of his notice, failing which the claims, any, of such person shall be treated as waived and/or abandoned and no oinding on our client.

(Raiendra Singh Rajpurohit), Advocate High Court, Mumbai, Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd. Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107. Place: Mira Road Date: 27-08-2022

## जाहीर सूचना

ज्या कोणासह संबंधित आहे ते येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते व

मालक **कुमारी मंदा श्रीधर नाते ऊर्फ श्रीमती** साशाली, शशिकांत केसरकर यांची पत्नी या खोली क्र.बी-२३, क्षेत्रफळ २५ चौ.मी., अंकुर को-ऑप.हौ.सो.लि., सेक्टर ७, प्लॉट क्र.७४२ आरएससी ७१/७२, चारकोप३, कांदिवली पश्चिम. मंबई-४०००६७ या जागेच्या मालक व मळ प्राप्तकर्त्या आहेत यांचे १५.०७.२०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. शशिकांत केसरकर व त्यांचा मुलगा श्री. कार्तिक एस. केसरकर हे वरनमुद मयताचे कायदेशीर वारसदार असून त्यांनी उपरोक्त खोलीबाबत त्यांचे अविभाजीत सामायिक वारसाहक्क, शेअर्स, अधिकार, हक्क व हित दिनांक २२.०८.२०२२ रोजीचे मुक्तता करारनामानुसार जे बीआरएल-५-१२०१६-२०२२ धारक संयु<del>त्त</del> उपनिबंधकांचे कार्यालयात नोंदणीकृत आहे त्यानुसार श्री. शशिकांत गोविंद केसरकर यांच्या नावे मुक्त केले. तद्नुसार त्यांना आता सदर खोली संदर सोसायटीचे भांडवलातील हित व शेअर्स यासह एकमेव व कायदेशीर मालक म्हणून त्यांच्या नावे सदर जागेचे कायदेशीर व एकमेव म्हणून वापरासह म्हाडा मंडळ आणि/किंवा सदर सोसायटीकडून सदर खोली हस्तांतर/नियमित करून घेण्याची इच्छा

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर खोली. कायदेशी वारसाहक व अन्य इतर संबंधित दस्तावेज व जागा किंवा भागाबाबत अधिकार, हक्क, हित, विक्री. तारण, अधिभार, जप्ती, मालकी हक्क, दावा, लिस पेन्डन्स, विक्री, तारण, भाडेपट्टा, मागणी असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** कागदोत्री पराव्यांसह लेखी स्वरुपात त्यांचे दावा व आक्षेप सादर करावेत. विहित कालावधीत कोणताही दावा, आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की वर नमुद फ्लॅट सर्व अधिभारापासुन मुक्त आहे आणि असे दावा विनाशर्त त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

सही/ निकीता मेहता ॲण्ड असोसिएटस वकील उच्च न्यायालय, मंबई १२९बी. १ला मजला. अजंता स्क्रेअर मॉल. बोरिवली कोर्टाजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ ठिकाण: मुंबई दिनांक:२७.०८.२०२२

#### PUBLIC NOTICE This is to bring to the knowledge of

general public at large on behalf of my client MR. ABHIJEET M. PARCHA, that his grandfather LATE MR. BISHAMBER BANWARI PARCHA purchased Flat No. B/03, Ground Floor, in the building known as LABH COMPLEX C.H.S. LTD., situated at Diwanman, Vasai (W), Taluka Vasai, District Palghar. My client's grandfather LATE MR BISHAMBER BANWARI PARCHA died on 06.06.2022. My Client have made application to the society for transfer of 100% share & share certificate of the said flat from Deceased LATE MR BISHAMBER BANWARI PARCHA to his name who is the surviving and legal heir/Successor of the said deceased.

Any member, any association or association of persons, any Institution or member of Institute/ it's Representative, having any claim/Right/Title/Lien/Charge/ Interest in any way on the said flat may give in writing with the proofs/evidence and supporting document thereof, within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice.

If no claim is filed or received within the specified time limit, the society will transfer the said shares and it Share Certificate to **MR**. ABHIJEET M. PARCHA.

Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House Stella Barampur, Vasai (W),

Dist. Palghar - 401202. Date: 27.08.2022 lace : Vasai

.... ७ करिते सही/ जयशंकर मेनन कंपनी सचिव व एव्हीपी (लीगल)

ठिकाणः मुंबई दिनांकः २५.०८.२०२२

संचालव द्रीआयएन:00१३८१७

### PEARL GLOBAL INDUSTRIES LIMITED

CIN: L74899DL1989PLC036849

Registered Office: C-17/1, Paschimi Marg, Vasant Vihar, New Delhi-110057 Corporate Office: Pearl Tower Plot No.51, Sector-32, Institutional Area, Gurgaon-122001, Haryana. Email: investor.pgil@pearlglobal.com; Website: www.pearlglobal.com

#### NOTICE

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the company will be convened on Monday, September 26, 2022 at 05:00 PM through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circulars issued from time to time, without the physical presence of the Members at a common venue.

The Notice of the AGM along with Annual Report 2021-22 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ depositories in accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circulars. Members may note that Notice of the AGM and Annual Report 2021-22 will also be available on the website of the Company at www.pearlglobal.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM will be provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

We urge all the shareholders who have not registered their email addresses with the Company/ Depositories to do so forthwith in order to receive all communications promptly without any disruption. Updating of correct email address in the records will help us to communicate with you effectively, especially during this challenging times.

For this purpose, we request shareholders who have not updated their email addresses and Permanent Account Number to kindly update the same by following the below mentioned link and quoting your Folio No./ DP/Client ID, Certificate No., PAN, Mobile No., Email ID along with a self-attested copy of your PAN card/ Aadhar/ Valid Passport/ Share Certificate:

Process for member's registration Email ID and Bank details:-

Demat Holdings

The Members holding Equity Shares of the Company in Demat Form and who have not registered their email addresses may temporarily register the same with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s Link Intime India Private Limited, by clicking on the link: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html and follow the registration process as guided therein. In case of any query, a member may send an email to M/s Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in It is clarified that for permanent registration of email address and Bank Details in your Demat account, members are requested to approach the respective Depository Participant ('DP') and follow the process advised by DP.

The Members holding equity shares of the company in Physical Form and who have not registered their email addresses and/or Bank Account details may register the same with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s Link Intime India Private Limited, by Physical clicking on the link: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html and follow the registration process as guided therein. In case of any query, a member may send an email to M/s Link Intime India Private Limited at <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>.

For any query on the above matter, shareholders of the company are requested to contact:

M/s Link Intime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, Plot No NH-2, C-1 Block, LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi -110058, Tel: 011-49411000, Telefax: 011-41410591, Email: delhi@linkintime.co.in.

For Pearl Global Industries Limited

(Pallab Banerjee) Managing Director DIN 07193749

Place: Gurugram Date : August 26, 2022

### AXIS BANK LTD.

Branch Address :- Retail Assest Center, 1st Floor, Mazda Towers, Tryambak Naka, Opp. Zilla Parishad, GPO Road Nashik - 422001

Whereas the undersigned being the Authorized Officer of Axis Bank Ltd. (previously known as UTI Bank Ltd.) under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) has issued Demand Notices on the dates mentioned below, under Section 13(2) of the said Act, under calling upon the concerned Borrowers / Guarantors / Mortgagors, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the receipt of the respective notice. The Concerned Borrowers / Guarantors / Mortgagors having failed to repay the respective due amounts, notices are hereby given to the concerned Borrowers / Guarantors / Mortgagors in particular and the public in general that the undersigned has **taken Symbolic Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act on the dates mentioned below. The Concerned Borrowers / Guarantors / Mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of **Axis Bank Ltd.** for the amounts mentioned below. The Borrower's attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

<i>J</i>   3	of section 15 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.							
Sr. No.		Outstanding (Rs.) & as on Date	Date of Demand Notice Date & Type of Possession					
1.	1) Mr. Bahusaheb Shivaji Mate & 2) Mrs. Shital Rs		17/01/2022					
	Bahusaheb Mate Both R/o.: Flat No. A-4, Vakratund Th Heights, Dindori Road, Tarwala Nagar, Panchavati, Nashik at 422003, Also at :- Flat No. 202, Second Floor, "Vighnaharta Residency" Plot No. 36, Survey No. 76/1+2, Gangapur, Tal. and Dist. Nashik 422003.	nd Two Only) as on 15/01/2022 gether with further contractual rate	23/08/2022 (Symbolic)					
	Description of Immovable Property: All that piece and parcel of Elat No. 202, adm. Built up area 64 Sq. Mater							

**Description of Immovable Property**: All that piece and parcel of Flat No. 202, adm. Built up area 64 Sq. Meter, (With Allotted Parking) on Second Floor, in the building known as "Vighnaharta Residency" located in Plot No. 36, Survey No. 76/1+2 Situated at Gangapur, Tal. And Dist. Nashik and within the limits of Municipal Corporation Nashik and said flat is bounded as per sanction building plan

Mr. Dilip Namdeo Balsane & 2) Mrs. Maya Dilip Rs. (Seven 17/03/2022 Balsane, Both Ro.: Flat No. 4, Shree Apartment Mahalaxmi Nagar, Ambad, DGP Nagar, Nashik 422010, Hundred And Four Only) as on 23/08/2022 Also at: Flat No. 03, Stilt 1st floor, Vitthal Tej Apartment 16/03/2022 together with further Plot No. 17, Survey No. 29/1B/1A, Kamatwade, Ta. And contractual rate of interest thereon till Dist. Nashik the date of repayment Description of Immovable Property: All that piece and parcel of Flat No. 03, adm. Build up area 41.47 Sq.

Meter, Flat on Still 1st floor, in the Residential Building known as "Vitthal Tej Apartment" constructed on Plot No. 17, forming in Survey No. 29/1B/1A, situated at Kamatwade, Ta. And Dist. Nashik and within the Municipal Corporation Nashik and said Flat is **bounded as East**: Staircase and Flat No. 4, **West**: Side Margin and Flat No. 14, **South**: Side Margin and Plot No. 16, **North**: Side Margin and 6 meter Road

1) Mr. Mahesh Vitthal Jadhav & 2) Mrs. Mathura Rs. 8.16.234/- (Eight Lac Sixteen Mahesh Jadhav Both: R/o.-3986, Near Gadge Maharaj Vasahat, Kumbharwada, Modkeshwar Vasahat, Old Thirty Four Only) as on 16/03/2022 23/08/2022 Nashik, Nashik- 422001, Also at :- Flat No. 202, Stilt 2nd together with further contractual rate floor, Survey No. 298/2V/2/30, Pathardi, Tal. and Dist. of interest thereon till the date of Nashik 422001 repayment

Description of Immovable Property: All that piece and parcel of Flat No. 202, Adm, Carpet area 38.55 Sq. Meter, Flat on Stilt 2nd floor, in the Residential building known as "Akshara Enclave" constructed in survey no. 298/2V/2/30, situated at Pathardi, Ta. And Dist. Nashik and within the Municipal Corporation Nashik and said flat is **bounded as** East: Open space, West: Flat No. 201, South: Passage and Lift, North: Open Space and 9 meter Road

1) Mr. Mukhesh Gangadhar Kaneri & 2) Mrs. Rs. 34,94,303/- (Thirty Four Lac 12/04/2022 Priyadarshani Mukesh Kaneri, Both R/o.: A1- Rambaug Ninety Four Thousand Three Society, Vidya Circle, Gangapur Road, Nahsik - 422013. Hundred Three Only) as on Also At: Flat No. B-3, BHUMI EXOTICA Apartment, 11/04/2022 together with further 23/08/2022 Survey No. 683/1, Plot No. 418(P), Opp. to Gangapur contractual rate of interest thereor till the date of repayment Road, Nashik, 422013

**Description of Immovable Property:** All that piece and parcel of Flat No. B-3, Admeasuring Carpet Area 127,85 Sq. Mtr. And having Built up Area 153. 12 Sq. meter, along with additional area of Two Terrace Adm. 9.92 Sq. meter, and Parking Area. Flat on Second Floor, in a Building known as 'BHUMI EXOTICA' constructed in survey no. 683/1, Plot No. 418(P), Opp. to Gangapur Road Nashik, within the limits of Nashik Municipal Corporation Nashik and **bounded as East** - By Side Margin, **West** - By Staircase, Lift and Flat No. B-4, **South** - By Side Margin North - By Side Margin

5. 1) Mr. Sanjay Babanrao Shinde & 2) Mrs. Pratibha Rs. 8,76,647/- (Eight Lac Seventy Sanjay Shinde Both R/o. - Row House No. 4, Nikita Six Thousand Six Hundred Forty Sankul, Plot No. 3, Near Anudeep Society, Motkeshwar Seven Only) as on 11/04/2022 Nagar, Opp to Minatai Thakare School, Kamatwade Nashik together with further contractual rate (Symbolic) of interest thereon till the date of repayment

Description of Immovable Property: All that piece and parcel Row House No. 4, on Ground and First Floor, area 66.50 Sq. meter build up area having Three Room, Kitchen on ground and first floor, with electric meter and other amenities provided in the Row House. The house project known as "NIKITA SANKUL ROW- HOUSES", build on Survey No. 16/2, being Plot No. 3, in the locality of Kamatwade, Nashik and within the limits of Municipal Corporation Nahsik and said row house is bounded as East - Plot No. 9, West - 6.00 Meter Colony Road, South - Plot No. 16/3, North - 6.00 Meter Colony Road

1) Mrs. Sunita Bapu Kharat & 2) Mr. Sagar Bapu Kharat , Rs. 14,52,223/- (Rupees Fourteen Both R/o.: Room No. G-01, Sai Aarti Apartment, Plot No. Lakh Fifty Two Thousand Two 205, Sector 19C, Near Sai Baba Temple, Koparkhairane, Hundred Twenty Three Only) as on 23/08/2022 (Symbolic) Thane, Navi Mumbai, Mumbai - 400709, **Also at :**-Room 29/11/2021 together with further No. 706/C, Marathawadi, Subhash Road, Near Janta contractual rate of interest thereor Market, Bhandup, West Mumbai, Mumbai - 400078, Also till the date of repayment At :- Row House No. 2, Om Nama Shivay Row Houses, F No. 08, G. No. 3/8, Opp. Vitthal Temple, Shivaji Nagar, Opp.

Palkhed Road, Dindori, Tal-Dindori, Dist-Nashik-422202 **Description of Immovable Property**: All that piece and parcel of Row House No. 2, Admeasuring Plot Area 40.97 Sq. Mtr. & Built up Area 65.62 Sq. Mtr., having Municipal House No. 4518/2, Property No. 4491/2, in a Scheme known as 'OM NAMAH SHIVAY', constructed on Plot No. 8, out of Gat No. 3/8, situated at Mauje – Dindori, Opp. Vitthal Temple, Shivaji Nagar, Opp. Palkhed Road, Dindori, Tal- Dindori, Dist- Nashik- 422202, vithin the limits of Dindori Municipal Council, Dindori and bounded as East: Row House No. 1, West: Row

House No. 3, South: Plot No. 11, North: Colony Road Date: 23/08/2022, Place: Dindori, Nashik

Sd/- Authorised Officer. Axis Bank Limited

### **PUBLIC NOTICE**

Public Notice is hereby given that:- MR. RAMESH BASAVARAJ HAVANNAVAR AND MR. UMESH BASAVARAJ HAVANNAVAR, R/o. Bell Hydromatics 1st Floor 13, 82-F Multani Mansion, MMGS, Marg, Dadar Fast Mumbai – 400014., is the bonafide owner of Unit i.e. Gala No. 040 admarauring about 609 sq. ft. area in building no. 5 of New Ashiwad Industria Premises Co-operative Society Ltd. at Ram Mandir Road Goregaon (West) Bombay- 400 104, within the limits of Registration of Sub District of Bandra District Bombay Suburban now in Greater Bombay bearing Survey no.10 C.T. S. Nos. 4,56, 58 and 59 admeasuring about 56.50 sq. yards equivalent to 47.466 sq. mtrs. or thereabout.

While travelling for urgent business work, in the area of Ghansoli, Navi Mumhai on 01/08/2022 by around 10.30 A.M., one Brown Leather Briefcase, consisting of Original Share Certificate issued by New Ashiwad Industrial Premises Co

- operative Society Ltd. under serial no. 054 dtd. 08/05/1983, Original Agreement between Messers Ashiwad Construction Company AND Smt. Chandrika Bhupendra Mehta & Shri Bhupendra Bachulal Mehta pertaining Unit No. 040.
- Agreement for Sale of Industrial gala dtd. 25/09/1994, between Smt Chandrika Bhupendra Mehta & Shri Bhupendra Bachulal Mehta AND Mr. Ramesh Basavaraj Havannavar And Mr. Umesh Basavaraj Havannavar has been misplaced during transit. The bag also consisted some cash around Rs.2.000/-. All person are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of said missing document. If anyone has already carried out kindly inform the undersigned in writing in

anybody has found that "BROWN LEATHER BRIEFCASE", having a zip on its top, then inform Ramesh Basavraj Havannavr, on his Cell No. 9322342203 or above mentioned address or if possible, kindly return the said bag on above address. For this, the founder will be rewarded suitably

above mentioned address within 15 (Fifteen) days

Date: - 27.08.2022

MR. RAMESH BASAVARAJ HAVANNAVAR MR. UMESH BASAVARAJ HAVANNAVAR

#### **DALMIA SECURITIES** PRIVATE LIMITED

Ideal Plaza', Suite no. S-401, 4th Floor, 1/1, Sarat Bose Road, Kolkata - 700 020 CIN: 1167120WB1993PTC060525 Email Id.: mb.sebiregn@dalmiasec.cor Website: www.dalmiasec.com

**PUBLIC NOTICE** SURRENDER OF SEBI MERCHANT

BANKER REGISTRATION BY DALMIA SECURITIES PRIVATE LIMITED Dalmia Securities Private Limited is Bailing Securities and Exchange registered with Securities and Exchange Board of India (SEBI) as a Category Merchant Banker under the Securities and Exchange Board of India (Merchant Bankers) Regulations 1992, bearing **Registratio**n Number INM000011476, which is valid of

As a part of business reorganisation, the Board of Directors have decided to discontinue the Merchant Banking Activities

and surrender the Category 1 Merchan Banker Registration In view of the same, any aggrieved part may make any representation against the surrender before the company and /or SEBI

within 15 days from the date of publication o his notice For, Dalmia Securities Private Limited

Sd/ Place: Kolkata Date :27.08.2022

#### **NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED**

CIN: L65921MH1985PLC284739 Regd. Office: Bhagyodaya Building, 3rd Floor, 79, N. M. Road, Fort, Mumbai-400 023 Tel: +91 22 2270 3249, Email: ncl.research@gmail.com; Website: www.nclfin.com

Notice of 37th Annual General Meeting (AGM)

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, the 20th day of September, 2022 at 11.30 A.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with the SEBI Circular No. SEBI/HO/CFD (NO) of other Audion Visual means (OAVIVI) in Compilated with the Sciol Incular No. Sciol/No) Cly CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and other applicable provisions of the Companies Act 2013 and Circulars issued by Securities & Exchange Board of India (SEBI). Members will be provided with the facility to attend the AGM through electronic means provided by the National Securities Depository Ltd. (NSDL). Members may access the same at https://www.evoting.nsdl.com/

The electronic copy of AGM Notice together with Annual Report 2021-22 will be sent only be electronic mode to those members whose email id is registered with the Company/Depositories Registrar Share Transfer Agent of the Company in accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circular. These documents shall also be available on the Company website link http://www.nclfin.com/annual-reports.html as well as on the BSE website www.bseindia.com. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice 37th Annual General Meeting either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting will be activated on instructions of the Chairman).

If your email address is registered with the Company/Depository, the login credentials for remote e-voting are being sent on your registered email address. Please take note that same login credentials will be required for participating in the AGM through Video Conferencing and voting on Resolutions during the AGM.

If your email address is not registered, you are requested to get the same registered/updated by following the procedure given below

Members holding shares in demat form can get their email id registered by contacting their respective depository participant (DP).

Members holding shares in physical form may register their email address and mobile number with Company RTA ABS Consultants Private Limited (the RTA) by sending an email request at the email ID <a href="mailto:support@purvashare.com">support@purvashare.com</a> along with signed and scanned copy of the request letter providing the email address and mobile number, self-attested copy of PAN Card and copy Share Cortificate for registering their email address and receiving Annual Report, AGM Notice and the e-voting instructions.

The voting instructions shall also be provided in the Notice of AGM which will be made available on

the Company website www.nclfin.com and on BSE website www.bseindia.com For NCL Research & Financial Se

Date: 25th August 2022

Priya Mittal Company Secretary & Compliance Officer

## केनरा बैंक Canara Bank 📣

## **DEMAND NOTICE 13**

The following borrower(s) availed loans from our branch, for which various documents were executed by them. They have also created mortgage of properties by creating security interest in favour of our Bank, Borrower(s) have committed default in the payment of installments of principal, Interest etc and account has become NPA, The Demand Notice U/S 13 (2) of The Securitization And Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 sent to the following borrowers to pay the amount within 60 days and hence to final demand is made to borrower(s) by way of this publication to pay the amount due as detailed below.

Sr.	way of this publication to p  Name of the Borrower &				Data of	Nature of		Date of	
oı. No.	Guarantor	no.	Loan amount	Liability with Interest as on	Rate of Interest	Loan / Limit	Detailed description of Movable / Immovable property	Date of NPA	BRANCH
1.	Borrower Mr. Sachin Ashok Satpute	52807700000093	Rs.28,00,000.00		6+2= 8%	Housing Ioan Staff	Sr No. 11/B/7 Plot No. 2.3 & 4 Vishwambhari Appartment Flat No. 3 Wadala Nashik - 422006	30/06/2022	Nashik City
2.	Borrower M/s. Dhruv Enterprise		Rs.20,00,000.00	, , .	9.15+2.00 =11.15%	OCC/ODBD	Movable Incense Making Machine -5Nos & Incense Drying Machine - 2Nos	28.05.2022	SME Nashik
	Prop Smt.Rashmi Prasad Sanghal	4507755000054	Rs.4,95,000.00	Rs. 435370/-	7.90+2.00 =9.90%	GECL	Immovable Property Details : Shop No. 1 A (Owned By Shri. Prasad Anantrao		
	Guarantor Mr. Prasad Anantrao Sanghai	4507766000054	Rs.8,80,000.00	Rs. 669657.53/- As on 21.06.2022 + Interest & Charges	14.90+2.00 =16.90%	Term Loan	Sanghai), area admeasuring 19.52 sq. Mtrs. & Shop No. 2A (Owned by Mrs. Rashmi Prasad Sanghai) area admesuring & 19.52 sq. Mtrs, on the ground floor of the building know as "Raj Samarth Co-Operative Housing Society" Duly Registered under Registration No. NSK/NSK/ Housing Society" Duly Registered under Registration No. NSK/NSK/ Housing Society "Duly Registered under Registration No. NSK/NSK/ Housing Society" Duly Registered under Registration All that Place of Non-Agricultural land bearing Plot No.14, Admeasuring 444.82 sq. Mtr. out of Survey No. 241/1B1+1B2/14, situated at Village Mhasarul, Near Swami Samarth Mandir, Dindori Road, Nashik, Tal & Dist - Nashik. Within The Limits of Nashik Municipal Corporation and within Sub-Registration and Registration District Nashik and Bounded as under Boundaries of Shop No. 1A Shop No. 2A East Shop No. 1 Shop No. 1A West Shop No. 2A Shop No. 2		
							South Parking Space Parking Space  Name Of Title Holder : Ms. Dhruv Enterprise  Prasad Anantrao Sangahai and Rashmi Prasad Sanghai  Shop No. 1 : Shri. Prasad Anantrao Sanghai  Shop No. 2 : Smt. Rashmi Prasad Sanghai		
3.	Borrower Mrs. Poonam Yogesh Kapure	52919740000036	Rs.14,35,000/-	Rs. 11,73,162.73/-	7.25+2=9.25%	Housing Loan	Flat No. 15,3rd Floor, "Vrindavan Apt", Bearing on Plot No. 59/60/A/B/C,	18/07/2022	Nashik Ashoka Margh
	Co - Borrower Mr. Yogesh Nivrutti Kapure	52199350000041	Rs. 50,000/-	<b>Rs. 22,925.97/-</b> As on 09.08.2022 + Interest & Charges	9.05+2=11.05%	CCS to Covid 19 affected Customers	Sr. No. 298/1 situated behind GST Bhavan, Damodhar Nagar, Pathrdi Phata, Nashik-422010		ASIIOKA WATYII
4.	Borrower	52887730000133	Rs.6,60,000/-	Rs. 3,38,334.17/-	9.05+2	Term loan	Plot No. 159, S No. 36/a, Mauje Kamatwade, Behind City Bhavan,	29/05/2022	Nashik Morwadi
	Mr Lalsing Narsing Girase Co- Borrower Mrs. Mrs Jaiprakash Bansilal Girase			As on 30.06.2022 +Interest & Charges	= 11.05%		Khutwad Nagar, Nashik		Ambad Link Road
5.	Borrower Mrs. Nutan Balkrishna Kulthe	160000206075	Rs.24,85,000/-	<b>Rs. 22,66,342.68</b> As on 02.08.2022	8.35+2 = 10.35%	Housing loan	1.Plot no. 77, Gat No. 403, Row House no.9, Mouraya Row House, admeasuring 850SQ FT ,Eklahare Road, NashikRoad, Nashik Dist.	21/07/2022	Nashik Morwadi Ambad Link Road
	Guarantor Mr. Mr. Siddharth Rajendra Ranshur			+Interest & Charges			Nashik		Timbus Ellik House
6.	Borrower Mr. Sagar Sharad Dandgavhal Co- Borrower Mrs Sangita Sharad Dandgavhal	52887740000506	Rs.10,00,000/-	Rs. 7,52,600.15/- As on 30.06.2022 +Interest & Charges	8.80+2 =10.80%	Term loan	1.Row house no.4and 5, Sankalp Row House Apartment, shramik Nagar, Pimpalgaon Bahula Shivar, Nashik	06/06/2022	Nashik Morwadi Ambad Link Road
7.	Borrower Shaikh Mohammad Ashraf Borrower Minaz Mohammad Ashraf Shaikh	52889330000081	Rs.15,00,000/-	Rs 15,16,866.58 /- As on 02.08.2022 +Interest & Charges	8.40+2 = 10.40%	Housing loan	Flat No. 3, Ali Manzil Apartment Plot No. 48, S. No. 8 1a+8/1b/1+8/1c, (cts No. 1226 ) Village Wadala ,nashikdistnashik	29/07/2022	Nashik Morwadi Ambad Link Road
8.	Borrower M/s. Siddeshwar Medical and General Stoars Prop : Sachin Dadaji Nikam Guarantor Mr. Kailas Madhavrao Ahire	52829910001011	Rs.5,00,000/-	Rs. 6,67,158.47/- As on 18.04.2022 +Interest & Charges	8.50%+2% =10.50%	Term Loan	Land/NA Plot : Gat No. 538/1 Village Post Aghar Bk. Tahasil Malegaon, Dist Nashik-423201 area 104.6 sqmtrs.	30.03.2021	Aghar
9.	Borrower M/s. Shri Swami Electricals Prop: Nivrutti Jibhau Pawar Guarantor Mr. Sachin Dadaji Nikam	52829910001030	Rs.500000/-	Rs. 6,24,812.80/- As on 18.04.2022 +Interest & Charges	8.50%+2% =10.50%	Term Loan	Land/NA Plot : GP No. 603/1 Village Post Aghar Bk. Tahasil Malegaon, Dist Nashik-423201 area 525 sqft	30.03.2021	Aghar
10.	Borrower M/s Neev Family Restaurant And Motel	5607773000003	Rs.1,00,00,000/-	Rs. 89,63,831.08/-	11.40+2 = 13.40%%	Term loan	A)Gat no. 452 at Post Dodo bdk, Tal. Sinnar, Dist. Nashik, admeasuring 5263.58 sq. mts. And bounded as East: Nashik-Pune Higway, West: Gat no. 446, North: Remaining part of same Gat no., South: Gat no. 453	06/06/2022	Sinnar
	Prop Nitin Patilbua Ugale Guarantor Mr. Nandini Anil Darade	5607747000001	Rs.2,93,749/-	Rs. 55846.05/- As on 16.07.2022 +Interest & Charges	10.25+2 = 12.25%	Term loan	B)Gat no. 47A/7 at village Bhokani, Tal. Sinnar, Dist. Nashik admeasuring 12000 sq. mts. And bounded as East: Gat no. 46, West: Gat no. 47/13 and 45, North: Sinnar-Shirdi Highway, South: Gat no. 47		
11.	Borrower	52839910000048	Rs.500000/-	Rs. 3,47,978.54 /-	8.60+2	Term Loan	Immovable	30-03-2021	Talwade
	Mr. Bhaskar Nivrutti Kumavat Guarantor Mr. Dharmendrakumar Nathmal Surana			As on 18.04.2022 +Interest & Charges	= 10.60%	Secured	Plot no 55/1A/2/55/1B Out of plot no 16, southern side Area 80 Sqmtr, Behind Pratham Lawn Behind Ayodhya Nagar, Soyagaon, Malegaon Dist Nashik Name of Title holder: Mr. Bhaskar Nivrutti Kumavat		
12.	Borrower	52831240000067	Rs.200000/-	Rs 9,78,306.44/-	12.00+2	OCC	Immovable	12/03/2021	Talwade
	Vinod Punjaram Shinde Guarantor 1. Dilip Daulat Wagh 2. Bapu Shripat Chavan			As on 18.04.2022 +Interest & Charges	= 14.00%	Secured	Gat No 228/1 Out of Plot no 15 , of Southern Side, Area 78 Sqmtr, at Village Bhaygaon, Taluka : Malegaon Dist Nashik		
13,	Borrower	8577619000045	Rs. 5,50,000.00	Rs. 5,69,099.59/-	7.50+2	Housing loan	Cts No. 204 (gp No 177/1 And 177/2) Situated At War Tal And Dist	14/07/2022	Dhule
	Mr. Pandit Daga Mali Co- Borrower	8577629000012	Rs. 50,000.00	Rs. 51,573.00/-	= 9.50% 12.10+2	Canara Home	Dhule Measuring 42.6 Sq Mtr Boundaries:- North : House Of Yuvraj Patil. East: Road. West: Road. South: House Of Santosh Mali.		Sakhari Road
	Mrs. Ratnabai Pandit Mali Guarantor		,		= 14.10%	Loan Plus	- Saliton Hull		
	Mr. Ramesh Khandu Jadhav	8577618000002	Rs. 4,40,000.00	As on 15.07.2022	12.80+2 = 14.80%	Home Improvement			
14.	Borrower M/s. Shubham Bulding Material Prop: Prashant Prataprao Patil Property Holder/ Co-borrower 1. Smt. Ranjana Sudhkar Deore 2. Pramila Pratap Rao Patil Guarantor Smt. Ranjana Sudhkar Deore	0222261000106	Rs.1500000/-	+Interest & Charges  Rs. 16,11,298/- As on 18.04.2022 +Interest & Charges	12.35+2 = 14.35%	Loan OCC	Immovable Plot no. 7, S. NO. 536/1B situated at Dhule, 424001 Area 920 sq fts. Plot No. 2/1, S. NO. 544/2A, situated at Dhule, 424001 Area 600 sq fts Name of Title holder: Pramila Pratap rao patil, Ranjana Sudhkar Deore	04-04-2017	Dhule
15.	2. Pramila Pratap Rao Patil Borrower Vijay Chandrakant Kale Guarantor Lalit Prabhakar Mutadak	5606619000046 and 5606629000025	Rs.13,79,261 Rs.1,30,000	Rs. 15,09,261.00/- As on 18.04.2022 +Interest & Charges	7.45+2 =9.45% And 9.60+2 =11.60%	Housing loan and housing loan plus.	Gat No 228/1 Out of Plot no 15 , of Southern Side, Area 78 Sqmtr, at Village Bhaygaon, Taluka : Malegaon Dist Nashik House NO 32 of village Khodala Tal Mokhada Dist Palghar Name of Title holder : Mr. Vijay Chandrakant Kale	10/05/2022	lgatpuri

Above Borrowers are hereby notice that, Authorised Officer shall under the provisions of SARFAESI Act, 2002 take the possession and subsequently auction the mortgaged Property / Secured Assets and initiate other legal actions available with the Bank, without any vrecourse to you if the above mentioned dues are not paid to the satisfaction of the Bank within 60 days from date of notice, you are also

prohibited under section 13(3) from transferring by safe, lease or otherwise the secured assets. The Borrowers attention is invited to the provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Date: 19/08/2022

Place: Nashik



**Authorised Officer** Canara Bank

